JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED CIN L17110MH1988PLC048451

Regd. office: 11, Parasrampuria Apartment, Film City Road, Gokuldham, Goregaon (East), Mumbai-400063. Tel -28414262 /65
Email: jattashankarind@yahoo.com Website: www.jsil.in

Date: 03/02/2024

To,

BSE Limited,

Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001

Ref.: Jattashankar Industries Limited (Scrip Code: 514318)

Sub.: Newspaper Advertisement for Extra-Ordinary General Meeting of the Company Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed newspaper advertisement with respect to Extra-Ordinary General Meeting of the Company and E-Voting Information published in following newspapers.

- i. Free Press Journal dated 03/02/2024 (English Daily),
- ii. Navshakti dated 03/02/2024 (Marathi Daily)

This is for your information and records.

Thanking You

Yours Faithfully

For Jattashankar Industries Limited

Varsha Maheshwari Company Secretary & Compliance Officer

Enclosed: As Above

e-Tender Notice No.B-1 - 04, Year 2023 - 24

Work for providing fresh electrical supply to Superintending of Police, Satara Dist. Satara 698 quarters project at S/S No-197, S/S No-286, malhar peth, satara scheme under MSEDCL 1.3% DDF scheme.

(Approximate Estimated cost of work is Rs. 390.30 Lakhs including 18%GST)

- Online Tender Form Fees: Rs.2,360/- (including 18% GST) (Non-refundable)
- Online Earnest Money Deposit: Rs.3,90,300/-

The Tender form fee & Earnest Money Deposit to be paid only through the online payment gateway of Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited, Worli, Mumbai. Detailed tender notice along with Tender Document and Drawings is available on e-tender portal https://mahatenders.gov.in/nicgep/app from 05/02/2024 at 15.30 hours.

Contact: Tel. No. (Help desk no.) 1800-3070-2232 & Mobile No. 7878107985, 7878107986

Chief Engineer M.S.P.H & W.C. Ltd. Worli, Mumbai

POSSESSION NOTICE Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road

Vadodara- 390 007.
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai- 400 051. Branch Office: ICICI Bank Limited, Technopolis Building, 4th Floor, Sector V, Kolkata-700091, West Bengal, India

[Rule - 8(1)] (for immovable property)

The undersigned being the Authorised officer of the ICICI BANK LIMITED, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 04.07.2022 calling upon the borrower Anuj Textiles Private Limited and Mr. Mahendra Kumar Saraogi, Mr. Anuj Saraogi, Mr. Saurabh Saraogi, Mr. Saroj Devi Saraogi, Mr. Gaurav Saraogi and Legal Heirs, Administrators, Executors, Successors and permitted Assigns on Late Mr. Mahendra Kumar Saraogi to repay the amount mentioned in the notice being Rs. 49,92,19,233.58 (Rupees Forty Nine Crore Ninety Two Lakh Nineteen Thousand Two Hundred Thirty Three and Fifty Eight Paise as on 30.03.2022) with interest, cost, charges etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical possession of property described herein below as per the CMM Mumbai Order dated 30.08.2023 in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security (Enforcement) Rules, 2002 on this 29th day of January of the year 2024. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any

dealings with the property will be subject to the charge of the ICICI Bank for an amount of Rs.49,92,19,233.58 (Rupees Forty Nine Crore Ninety Two Lakh Nineteen Thousand Two Hundred Thirty Three and Fifty Eight Paise Only as on 30.03.2022) and interest and other charges thereon.

The Borrowers attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property:

All that part and parcel of the property consisting of Flat No. 14, adms. 850 sq. ft. (carpet area) on 4th floor of the building no. 384- M situated on all that piece and parcel of land adms. About 451.51 sq. mtrs. together with the building bearing CTS No. 5/755 of Bhuleshwar Division, in the registration district and sub-district of Mumbai City and Mumbai Suburban, situate, lying and being at 384- M, Dabholkar Wadi, Kalbadevi Road, Mumbai 400 002 together with all buildings and structures thereon and all plant and machinery attached to the earth or permanently fastened to anything attached to the

Date: February 03, 2024 Authorized Officer Place: Kolkata



The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400058

PUBLICATION OF NOTICE

Regarding Physical Possession Of Property U/s 13(4) Of SARFAESI Act, 2002

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice under section 13(2) of the said Act was issued, calling upon Borrowers/Mortgagors/Sureties to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Mortgagors/ Sureties and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the dates mentioned herein below.

The Borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest thereon.

Sr. no.	Name of Borrowers/ Sureties	Date of 13 (2) Notice	3.3	Physical	outstanding as on date of demand
1	Borrowers - M/s. Hotel Navnath (Prop : Mr. Nandkishor Rajanand Goswami) (ML/101 & TL/1) Sureties - Mr. Ramzan Moonwar Shaikh Mr. Dnyaneshwar Baban Balsaraf	07/05/2021	Flat No. A/404, 4th Floor, Chandresh Paradies A, B, C & F C.H.S Ltd., Lodha Heaven, Kalyan Shil Road, Survey No. 149, Hissa No. 2, Village Nilje, Dombivali (East), Thane-421204 owned by Mr. Nandkishor Rajanand Goswami.		
2	Borrowers - Mrs. Jyoti Rohan Rane Mr. Rohan Kiran Rane (Hsg/238) Sureties - Mr. Amit Anil Rane Mr. Nitin Nandkumar Chorage	23/06/2022	Flat No. 704, 7th Floor, B wing, Caspiana CHS Ltd., Casa Rio Project, Village Nilje, Dombivali East, Tal. Kalyan, Dist. Thane-421204 owned by Mrs. Jyoti Rohan Rane and Mr. Rohan Kiran Rane.		Rs. 33,75,358.60 (Rupees Thirty Three Lakhs Seventy Five Thousand Three Hundred Fifty Eight & Sixty Paise Only) as on 01/06/2022

Chorage Dated: 30.01.2024 Place : Mumbai

Authorised Officer



Seawoods Branch:-Shop No 2-7, Ground floor, Oriental Heights, Plot No.158, Sector-44, Seawoods Station Road, Nerul, Navi Mumbai- 400 706

Relationship beyond banking

Email:Seawoods.Navimumbai@bankofindia.co.in BY COURIER/REGISTERED POST A/D

Ref. No.: SRSWD/ADV/2023-24/72

Cersai 200084816494

1) Mrs. Sunita Balaso Bhitade, Gouri Omkar Building, Plot no. 40, Survey no-56/57/58, Village -Chinchavali Shekin, D.P Road

NOTICE U/S 13(2) of the securitisation and reconstruction of Financial assets and enforcement of security interest act 2002

At the request made by you, the Bank has granted to you various credit facilities aggregating to an amount of Rs.9,50,000.00. We give hereunder details of various credit facilities granted by us and the outstanding dues thereunder as on the date of this notice:

Book Outstanding as on 05.12.2023 | Uncharged interest | Total outstanding as Nature of Facility Sanctioned 6.25.815.52 20.050.37 Star Home Loan 9.50.000.00 6.45.865.89 014175110000057

- Date 20-10--2018 The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following assets/securities (particulars of properties/assets charged to Bank): - EOM of property: Flat No.103 admeasuring 29.04 Sq Mtr of the carpet area on the 1st floor in the building known as "GAURI Omkar" Survey no .56+57+58 out ofit plot no 40 (City Survey no .1660, 1662, 1780 Part)situated at revenue village Chichavali Shekin Tai, Khalapur, Distt Raigad, owned by Mrs. Sunita Balaso Bhitade w/o Mr. Shailesh Kumar Sinha vide sale deed dated 09-10-2018 document no KLR-40742018 with registration no 4164 having
- 3. As you have defaulted in repayment of your dues to the Bank under the said credit facilities, we have classified your account as Non-Performing Asset with effect from 30-06- 2023 in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank of India.

boundaries:- North:- Internal Road, South:- D.P Road, East:- Open Land, West:- Open land

- 4. For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above n-oted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank sum of Rs. 6,45,865.89 (contractual dues upto the date of notice) with further interest thereon @ 8.90% p.a. plus penal interest 2% p.a. compounded with monthly rests and all costs charges and expenses incurred by the Bank, till repayment by you within a period of 60 days from the date of this notice failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets mentioned above.
- . While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations of tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.
- The amounts realised from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realisation and t\(\mathbb{L}\). the money, if any, after the Bank's entire dues (including under any of your other dues to the Bank whether as borrower or guarantor) are fully recovered, shall be paid to you.
- If the said dues are not fully recovered from the proceeds realised in the course of exercise of the said powers against the secure assets, we reserve our right to proceed against you and your other assets including by filing legal/recovery actions before Debts Recovery Tribunal/Courts, for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you. . Please take note thai as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of this notice, you are restrained from
- transferring or creating any encumbrances on the aforesaid secured assets whether by way of sale, lease, license, gift,
- The undersigned is a duly authorised officer of the Bank to issue this notice and exercise powers under Section 13 or
- 10. Needless to mention that this notice is addressed to you Without prejudice to any other right or remedy available to the Bank Authorised Officer, Bank Of India Date: 06.12.2023

NAGPUR MUNICIPAL CORPORATION E-Tender Notice

Commissioner NMC invites e-tenders for the following work. These e-tender can be downloaded by the Bidder on the e-tendering Portal (www.mahatenders.gov.in). The terms and conditions of e-tenders are available on e-tender Portal (www.mahatenders.gov.in). The sale and purchase of e-tenders can be done Online.

1 12-2023/24/ Construction of Immersion Tank at Kachi Visa Open Space 1,28,26	ount put to der (In Rs		 Sr. No.
riojouri ====================================	8,26,317/-	2023/24/ Construction of Immersion Tank at Kachi Visa Open Space oject-1 Lakadganj, NMC, Nagpur	1

Note: (1) Tender Submission End Date 12.02.2024 (15:00 pm.)

(2) Tender Opening Date 13.02.2024 (If Possible 16:00 pm.)

Executive Engineer (Project-1), NMC, Nagpur. Advt No: 962/PR, Dt: 02/02/2024

Retail Assets Centralised Processing Centre, Sion, B-603 & 604, Kohinoor City, Commercial - I, Off LBS Marg, Kurla West, Mumbai - 400 070.

[Rule 8(1)] POSSESSION NOTICE [for Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice to borrowers to repay the amounts mentioned in the notice with further interest as mentioned below, within 60 days from the receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrowers and public in general that undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) said Act read with rule 8 & 9 of the said rules on 01/102/2024. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will subject to charge of State Bank of India for the amounts and further interest theory mentioned scalent security herein below:

ı	Ind	ia for the amounts and fu	rther interest thereon mentioned against acc	count herein below:	
	Sr. Name of the Borrower No. & Loan Account No.		Date of 13(2) Notice and Amount	Description of properties	
	(2.2)	Mr. Zubair Ahmed Abdul Sattar Shaikh & Mr. Abdul Sattar Mobin All Shaikh	01-01-2023 / Rs.36,07,908.00 (Rupees Thirty Six Lakhs Seven Thousand Nine Hundred and Eight only) as on 01.11.2023 with further interest, cost, charges etc.	Flat No-403, ad.measuring 225 sq.ft. (Carpet) area and 25.9 sq.mt. (Built up) area of the Building No-D-12, in the building known as "OM SHAKTI CO-OP HSG. SOCIETY", Deewan Building, MMRDA Colony, Vashinaka, Chembur, Mumbai-400074.	
	2		01-01-2023 / Rs.36,96,055.00 (Rupees Thirty Six Lakhs Ninety Six Thousand and Fifty Five only) as on 01.11.2023 with further interest, cost, charges etc.	Residential Row House, consisting of Ground + 1 Upper Floor, Plot No-F-46, Sub-Plot No- 22, Building - "Sumangal Co-Op. Hsg. Society Ltd", Sector-12, Khaghar, Near Shivaji Chowk, Navi Mumbai-410210.	
	3	Mr. P. Shivdasan	05-10-2023 / Rs.12,65,263.00 (Rupees Twelve Lakhs Sixty Five Thousand Two Hundred and Sixty Three only) as on 05.10.2023 with further interest, cost, charges etc.	1 RK, Flat No-01, Ground Floor, D-Wing, Shreeji Apartment, with SBA of about 346 sq.ft., Plot No- 15,16, Sector-6, Kamothe, Navi Mumbai - 410209.	

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Date: 01-02-2024, Place: Mumbai / Navi Mumbai Authorised Officer, State Bank of India

JHARKHAND STATE RURAL ROAD DEVELOPMENT AUTHORITY 3rd Floor, F.F.P. Building, H.E.C. Dhurwa, Ranchi – 834 004

Memo No. JSRRDA-360/2023-403 Ranchi, Dated 31.01.2024

CORRIGENDUM to PR No.: 315606 dated 10.1.24 e-Tender NIT No. 257 / 2023-24 dated 27.1.24

The NIT issued vide PR No. 315606 dated 10.1.24 regarding e-tender for Construction and Maintenance for the five years of the works in District West Singhbhum, Block-Goeilkera, under PMGSY-I scheme is amended and should be read as follows in the bidding document which is available in website www.jharkhandtenders.gov.in :-

SI.	In place of		Read as		
No.	Package No.	Name of the Bridge	Package No.	Name of the Bridge	
1.		Bridge over Local Nala, (34.24 M), Ch. 17.5 KM Sarbil to Patung Road	JH-22-BR- WSM-01-A	Bridge over Local Nala, (34.24 M), Ch. 17.5 KM Sarbil to Patung Road	
2.	JH-22-BR- WSM-01	Bridge over Local Nala, (34.24 M), Ch. 16.85 KM Sarbil to Patung Road	JH-22-BR- WSM-01-B	Bridge over Local Nala, (34.24 M), Ch. 16.85 KM Sarbil to Patung Road	
3.		Bridge over Local Nala, (26.24 M), Ch. 16.10 KM Sarbil to Patung Road	JH-22-BR- WSM-01-C	Bridge over Local Nala, (26.24 M), Ch. 16.10 KM Sarbil to Patung Road	

All other terms and conditions will remain same.

PR 317713 Rural Work Department (23-24)_D

IDFC FIRST Bank Limited IDFC FIRST Bank

(erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) | CIN : L65110TN2014PLC097792 Registered Office: - KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031. Tel: +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

<u>IOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION</u> OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002
The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) The loans of the ntioned borrowers and co-borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to

adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loan were classified as NPA as pe he RBI guidelines. Amounts due by them to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per ontractual rate with effect from their respective dates. Outstanding _ Name of Section

Sr No.	Account No.	Loan	borrowers and co-borrowers	13 (2) Notice Date	per Section 13 (2) Notice	Property Address
1	66079730	Loan Against Property	1. Mayur Murlidhar Baheti 2. Ujawala Murlidhar Baheti	28.12.2023	4,70,687.38/-	All That Piece And Parcel Of House Property G.P. House No. 100 To The Extent Of 25 X 22 Total 550 Sq. Ft., House Property G.P. House No. 102 To The Extent Of 10 X 22 Total 220 Sq. Ft., House Property G.p. House No. 103 To The Extent Of 10 X 20 Total 200 Sq. Ft., Situated At Adas, Tq. Kej, Dist. Beed, Maharashtra-431517, And, Bounded As: East: Maharwada, West: Govt Road, North: Tulshiram Rajmane, South: Darga
2	93698275	Loan Against Property	1. Shahnaj Sayd Shekh 2. Salman Sayyad Shaikh	29.11.2023	5,32,452.21/-	All That Piece And Parcel Of Ptr House No. 1794/01, Admeasuring 30 * 40 Ft. = 1200 Sq. Ft., Situated At G.P. Limits Dindrud, Tq. Majalgaon, Dist. Beed, Maharashtra — 431128, And, Bounded As: East: Plot No. 25, 26, West: Plot No. 15, North: 20 Ft. Brad South: Plot No. 17

You are hereby called upon to pay the amounts to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) as per the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings, under Section 13 (4) and section 14 of the SARFAESI Act, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, mated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) . Further you are prohibited under Section 13 (13) of the said Act from transferring the said secured assets either by way of sale/lease or otherwise.

Date: 03.02.2024

Place: Beed, Maharashtra

Loan

Sd/-

Authorized Office IDFC First Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited)

GOVERNMENT OF MAHARASHTRA

PUBLIC WORK DEPARTMENT INVITATION FOR TENDER

Tender Notice No. 82 Year 2023-24

No.	Name of wok	Cost
1	Providing and Supplying of Modular Furniture of Regional Transport Office Tal. Kalyan Dist. Thane.	1,63,18,347.00
2	Improvement to Road MIDC Pipline to Antarli VR 129 Tal. Dist. Thane	1,60,04.701.00
3	Construction of Internal Concrete Road At Ghotsai at Tal. Kalyan Dist. Thane	1,62,94.271.00
4	Construction of Internal Concrete Road At Rayte at Tal. Kalyan Dist. Thane	1,62,94.240.00
5	Construction of Internal Concrete Road At Vasat at Tal. Kalyan Dist. Thane	1,62,90.766.00
6	Construction of Internal Concrete Road At Nimbavali at Tal. Kalyan Dist. Thane	1,62,93.842.00
7	Construction of Internal Concrete Road At Bhisol at Tal. Kalyan Dist. Thane	1,62,94.133.00
8	Construction of Internal Concrete Road At Falegaon at Tal. Kalyan Dist. Thane	2,44,39.904.00

- Period of E-tenders
- :- Date 06.02.2024 to Date 20.02.2024 Pre bid conference Date and Place :- Date 12.02.2024 at 02.10 hrs. the office of the Superintending Engineer Thane (PW) Circle,
- 3. Date of Opening (If Possible) :- Date 21.02.2024 at 14.00 hrs. the office of the Superintending Engineer Thane (PW) Circle,

Tender form Condition of Contract Specification and Contract drawing can be downloaded from e-tendering portal of public work Department of Maharashtra i.e. https://mahatenders.gov.in

from e-tendering portal of public work Department of Maharashtra i.e. https://mahatenders.gov.in Tender Notice can be seen also on website https://mahatenders.gov.in &

Tender form Condition of Contract Specification and Contract drawing can be downloaded

Executive Engineer

P.W. Division No. 1 Thane

www.Mahapwd.com No./TD/Tender/

Office of the Executive Engineer P.W. Division No. 1 Thane Station Road DGIPR 2023-24/7572



पंजाब नैश्ननल बैंक punjab national bank

CIRCLE SASTRA CENTRE, MUMBAI CITY:-UBI Building, 6th Floor, Sir, P M Road, Fort, Mumbai - 400001 E-mail: cs6041@pnb.co.in

POSSESSION NOTICE [APPENDIX IV] [See Rule 8 (I)] Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Punjab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 08/11/2023 calling upon the Borrowers/Mortgagors Mr. Poornesh Baburaya Amin & Mrs. Tanuja Poornesh Amin to repay the amount mentioned in the notice being Rs.27,20,447.21 (Rupees Twenty Seven Lac Twenty Thousand Four Hundred Forty Seven & Paise Twenty One Only) as on 30.09.2023 with further interest with contracted rate from 01.10.2023 & charges until payment in full within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice.

The Borrowers/Mortgagors having falled to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on 01st February of the Year 2024.

The Borrowers/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Punjab National Bank for an amount of Rs.27,20,447.21 (Rupees Twenty Seven Lac Twenty Thousand Four Hundred Forty Seven & Paise Twenty One Only as on 30.09.2023 with further interest from 01.10.2023 & charges thereon until full payment. The Borrowers' Attention is Invited to Provision of sub section {8} of section 13 of

Act in respect of time available redeem the secured asset

Description of Immovable property
All that part and parcel of the Property at Equitable Mortgage of: "Flat No.104, 1st Floor, Gauray Galaxy, J-Building No.09 & 10, Phase I, Opp. Nityanand Nagar, Mira Road (East) -401107, Thane District.

Date : 01.02.2024 **Authorised Officer Punjab National Bank** Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the right, title and interest of (1) MS ASHMI PAREKH, (2) MS. NIRALI PAREKH and (3) MR. ADITYA PAREKH, to the Property more particularly described in the Schedule hereunder written

Any person or persons having any share, right, title, interest, estate, claim or deman against or to or upon or in the Property or any part thereof mentioned in the Schedule ereunder written whether by way of Floor Space Index (FSI), Transferable Development Rights (TDR), sale, assignment, bequest, gift, exchange, encumbrance ease, tenancy, license, mortgage, charge, pledge, covenant, devise, lien, transfer, lispendens, maintenance, sub-lease, sub-tenancy, trust, partition, acquisition, requisition heritance, easement, attachment, possession, reversionary rights or otherwise or ights of any nature whatsoever or order / decree / judgement of any Court, option agreement or any kind of agreement or otherwise howsoever and whatsoever, are hereby required to intimate the same in writing along with supporting documentary proo based on which such claim is being raised to the undersigned at 61-62, Free Press House, 6th Floor, 215, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai – 400 02 vithin 14 (fourteen) days from the date of publication of this Public Notice, failing which, ny such right, title, interest, claim or demand, if any, shall be considered as waived and/or abandoned

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

ALL THAT 5 (five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupees Fifty each) bearing Distinctive Nos.21 to 25 (both inclusive) comprised under Share Certificate No.5 dated 7th January 1997 issued by Vithalnagar Co-operative Housing Society Limited together with piece and parcel of leasehold land admeasuring about 1002 square yds, equivalent to 838.10 sq mtrs. or thereabouts bearing Plot No.4, CTS No.284 of Village Juhu, Mumbai Suburban District and situated at JVPD Scheme, Vile Parle (West), Mumbai – 400 049 and which said easehold land bearing CTS No.284 of Village Juhu is bounded as under:

On or towards the North: By Plot No.5 On or towards the West: By Plot No.25 On or towards the East: By 100 ft. Road On or towards the South: By Plot No.3

Dated this 3rd day of February 2024.

Sd/-

Chief Engineer

JSRRDA, Ranchi

For DHRUVE LILADHAR & CO. Mr. Darshan Mehta

61-62, Free Press House, 6th Floor,

215, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021 **JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED**

CIN L17110MH1988PLC048451 Regd. office: 11, Parasrampuria Apartment, Film City Road, Gokuldham,

Goregaon (East), Mumbai-400063. Telephone No.: 28414262 / 65 Email: jattashankarind@yahoo.com Website: www.jsil.in INFORMATION REGARDING EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the

Shareholders of **Jattashankar Industries Limited** ("the Company") will be held on 28th February, 2024 at 11.30 A.M. through Video Conferencing "VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, that will be set forth in the Notice of the EGM, without physical presence of the Members at a common venue. Pursuant to all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act")

and the Rules issued thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (" Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos. 14/2020 dated 08th April 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May 2020, 21/2021 dated 14th December, 2021, 2/2022 dated 05th May, 2022, and 09/2023 dated 25th September, 2023 and other applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1 CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated 15th January 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 13th May 2022 along with other applicable Circulars issued by the MCA and SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the EGM of the Company will be held through VC/OAVM.

In Compliance with the above Circulars, the electronic copies of the Notice of the Extra Ordinary General Meeting to be held on Wednesday, 28th February, 2024 at 11.30 P.M. (IST) has been electronically sent to the shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants (DPs) on 02nd February 2024.

Instructions of remote e-voting and e-voting during the EGM

- 1. Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide the facility of remote e-voting of the shareholders to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the EGM. The facility of casting votes by the members using electronic voting system and for participating in the EGM through the VC/ OAVM along with voting during the EGM will be provided by National Depository Services Limited (NSDL).
- . The remote e-voting period commences from Sunday, 25th February, 2024 at 09.00 A.M to Tuesday, 27th February, 2024 at 05.00 P.M. The e-voting will not be permitted beyond 05.00 P.M on 27th February, 2024. Members attending the meeting who have not cast their votes through remote e-voting shall be . Information and instructions including the details of Login id and the process
- for generating or receiving the password for remote e-voting / e-voting facility are forming part of the Notice convening EGM. The Cut-off date for determining eligibility of members for remote e-voting is
- 21st February, 2024. A person whose name recorded as beneficial owner in the register of members as on the cut-off date i.e. 21st February, 2024, shall be entitled to avail facility of remote e-voting and voting at EGM 5. The manner of participation and voting remotely or during the EGM for the

Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for

- shareholders who have not registered their e-mail has been provided in the Notice of the EGM. Any Shareholders who have acquired shares of the Company and becomes Member of the Company after the Company sends the Notice of the EGM by email and holds shares as on the cut-off date are requested to refer notice of
- . Members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend/ participate in the Meeting through VC/OAVM but they shall not be entitled to cast their vote again.

n case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

the EGM for the process to be adopted to obtain User ID and password for

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Prajakta Pawle at evoting@nsdl.co.in. The Notice of the EGM will also be available on the Company's website at www.jsil.in and also on the website of the Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (BSE) at (www.bseindla.in). Shareholders holding shares in electronic form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their DP.

All the documents referred to in the accompanying notice and the statement pursuant to Section 102(1) of the Companies Act, 2013 shall be available for nspection through electronic mode. Members are requested to write to the Company on www.jsil.in for inspection of said documents.

> By order of the Board of Directors For Jattashankar Industries Limited

Place: Mumbai Jattashankar Poddar Date: 02.02.2024 **Managing Director**

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

सौ. सिता विठ्ठल दरेकर बी-४०३, मनोरमा टॉवर, प्लॉट क्र श्री. विठ्ठल मारुती दरेकर (मयत) श्री. संदीप विठ्ठल दरेकर २९, सेक्टर-१०, नेरुळ, नवी मुंबई-श्री. विठ्ठल मारुती दरेकर यांचे कायदेशी प्रतिनिधी 80090E.

सौ. सिता विठ्ठल दरेकर श्री. विठ्ठल मारुती दरेकर यांचे कायदेशी प्रतिनिधी सौ.स्वाती विठ्ठल दरेकर श्री. विठ्ठल मारुती दरेकर यांचे कायदेशी प्रतिनिधी

आम्ही तुमच्या विनंतीवरुन तुम्हाला रु. १०,००,०००.०० (रुपये दहा लाख मात्र) च्या एकुण रकमेकरिता आमच्या सानपाडा शाखेतून विविध पतमर्यादा मंजूर केल्या आणि आमच्याद्वारे मंजुर केलेल्या पतस्विधांचा संपूर्ण तपशिल खाली देत आहोत.

१ पोडक्ट • सेंट होम कर्ज खाते : ३९०११८०८२८

मंजुर रक्कम : रु. १०,००,०००.०० थकबाकी रक्कम : रु. २४२०२६.००

आणि कोणीही इतर अज्ञात कायदेशीर प्रतिनिधी.

बी-४०३, मनोरमा टॉवर, प्लॉट क्र. २९.

सेक्टर-१०, नेरुळ, नवी मुंबई-४००७०६.

आम्ही तुम्हाला कळवतो की, रु. २४२०२६.०० (रुपये दोन लाख बेचाळीस हजार सव्वीस मात्र) च्या एकूण रकमेपैकी रोजीस आम्हाला थकीत आहे. तुम्ही ३१.०३.२०२३ रोजीस कर्ज खात्यामधील आम्हाला थकीत रु. २४२०२६.०० (रुपये दोन लाख बेचाळीस हजार सव्वीस मात्र) च्या संपूर्ण रकमेची परतफेड करण्यांत तुम्ही कसूर केली आहे, जी ३१/०१/२०२४ रोजीस थकीत मुद्दल अधिक व्याज अधिक पुढील व्याज आणि प्रभार दर्शवते.

तुम्ही तुमच्या संपूर्ण दायित्त्वाचा परतावा करण्यात कसूर केल्यामुळे आम्ही तुमची थकबाकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेले निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वे आणि बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार २९/१२/२०२२ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केली आहे. आम्ही तुम्हाला हे देखील कळवितो की, येणे असलेली संपूर्ण थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी आम्ही वारंवार पाठविलेल्या मागणी सूचना आणि तोंडी केलेल्या विनंत्यानंतरही तुम्ही अजूनपर्यंत त्याचे प्रदान केलेले नाही

तुम्हाला माहीत आहे की, आम्ही मंजूर केलेल्या मर्यादा खालील मत्ताद्वारे सुरक्षित केलेल्या आहेत

फ्लॅट क्र. ३०५, विंग-सी, बिल्डिंग क्र. १, गोकुळ कॉम्प्लेक्स, डेखली, तालुका पनवेल जिल्हा रायगड, मोजमापित साधारण ५८८ चौ.फू.

वर दिलेल्या कारणास्तव, आम्ही याद्वारे तुम्हाला ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६ दिवसांच्या कालावधीत आम्हाला तुमच्याकडून येणे असलेले तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यास सांगत आहोत, कसूर केल्यास, आम्ही वरील तारण मत्तांविरुध्द सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करू. ॲक्टच्या कलम १३ अन्वये आम्हाला उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये अन्य बाबींसह, पुढील अधिकारांचा समावेश होतो. (i) तारण मत्तेचे रोखीकरण करण्याकरिता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदारांच्या तारण मत्तेचा कब्जा घेणे (ii) तारण मत्तेचे रोखीकरण करण्याकरिता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदारांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ग्रहण करणे.

वर दिलेल्या अधिकारांचा वापर करून रोख झालेल्या रकमेतून, प्रथम आमच्या मते सुयोग्यरित्या केलेल्या सर्व खर्च, आकार व परिव्यय व त्याच्याशी अनुषंगिक कोणतेही परिव्यय भागवले जातील आणि दुसरे ह्या सूचनेच्या तारखेपासून प्रत्यक्ष रोखीकरणाच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने व्याजासह वर दिलेली आम्हाला येणे असलेली थकबाकी भागवण्यात वापरली जाईल व त्यानंतर शेष रक्कम उरल्यास, अधिकार व हितसंबंधांप्रमाणे ती घेण्यास हक्कदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रदान केली जाईल व ती रक्कम प्राप्त करण्यास कोणीही हक्कदार नसल्यास तुम्हाला प्रदान करण्यात येईल.

कृपया ध्यानात ठेवावे की, ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम १३ नुसार ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर, तारण धनकोंच्या लेखी पूर्व संमतीखेरीज, तुम्ही ह्या सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

आम्ही तुम्हाला हेदेखील कळवितो की, सरफैसी ॲक्ट अन्वये आम्ही कारवाई करत असलो तरी, एकतर i) तम्ही किंवा कर्जदार यांच्याविरुध्द एकाच वेळी कर्ज वसुली न्यायाधिकरण न्यायालयात वाद/ अर्ज/दावे दाखल करून लढण्याचे आणि किंवा ii) तारण मत्तांच्या विक्री रकमेतून संपूर्ण थकबाकी रकमेची संविदात्मक दराने व्याजासह परतफेड होऊ न शकल्यास बँकेला येणे असलेल्या उर्वरित थकबाकी रकमेच्या वसुलीसाठी कर्ज वसुली न्यायाधिकरण/न्यायालयासमक्ष तुम्ही आणि/किंवा कर्जदारांविरुध्द प्रक्रिया सुरू करणे तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी तुम्हाला उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम (१३) च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे.

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ३१.०१.२०२४ सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया कोड – ४०००५१. शाखा कार्यालय: कोटक महिंद्रा बैंक लि., कोटक इन्फीनिटी, झोन२, ४था मजला, बिल्डिंग क्र. २१, इन्फीनिटी पार्क, बेस्टेन एक्सप्रेस हायचे लगत, जनरल ए. के. बैद्य मार्ग, मालाड–पूर्व, मुंबई– स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना

ई-लिलाव विक्री

दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ नियम ५) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९(१) च्या तरतुदी अन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

२७ बीकेसी, सी-२७, जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,

तलाव विक्री सूचना वेशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि आम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, तारण धनकोकडे गहाण/प्रभारि मेळकत, जिच्या प्रत्यक्ष कब्जा कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (केएमबीएल) चे प्राधिकृत अधिकारी यांनी २३.११.२०२३ रोजी घेत आहे, जिचे श्री. गोविंद गंगाराम बारोडे आणि श्रीम. लक्ष्मी गोविंद बारोडे यांच्याकडून केएमबीएल, तारण धनकोकडे कर्ज खाते क्र. एलबीएनएमयु००००१०३६७५१ अंतर्गत २०–०१–२०२४ रोजी प्रमाणे रु. ७९,२६,२३८/– (रुपये एकोणऍशी लाख **सञ्जीस हजार दोनशे अडतीस मात्र)** सह संपूर्ण प्रदानापर्यंय २१-०१-२०२४ पासून पुढील प्रयोज्य व्याज सह परिव्यय आणि प्रभा कबाकी रकमेच्या वसूलीकरिता ''जसे आहे तसे आहे'', ''जे आहे जसे आहे'', ''जे काही आहे जसे आहे'' य १२.०३.२०२४ रोजी, दु.१२.०० ते दु. १.०० पर्यंत ५ मिनिटाचे अमर्यादित विस्तारासह आयसीआयसीआय बँक लिमिटेड द्वारे नावातील कर्जाच्या अभिहस्तांकनाला अनुसरुन विकली जाणार आहे. **राखांव किंमत** रु. १५,५०,०००/ – (रुपये पंधरा लाख पत्रात हजार मात्र) आणि इसारा अनामत रक्कम रु. १,५५,०००/ – (रुपये एक लाख पंचावत्र हजार मात्र) असेल आणि ईअर सह केव्हायसं तादरीकरणाची शेवटची तारिख **११-०३-२०२४** सायं. ६.०० पर्यंत. **मिळकतीचा तपशील:** फ्लॅट क्र. २०१ मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ४२५ चौ. फू., नम्हारा अपार्टमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या २ऱ्या मजल्यावर, नम्हारा अपार्टमेंट सेक्टर ऋ. ४ चा कोपरखैराणेचा गावठाण विस्तार योजना, कोपरखैराणे गावठाण विस्तार योजना, नवी मुंबई नगरपालिकेच्या हद्दीमध्ये स्थित धारक पिसराचे ते सर्व ते भाग आणि विभाग.

गरण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे विशोषतः कर्जदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी की, जर सदर लिलाव हा कोणत्याही कारणास्तव अयशस्त्री झा तर तारण धनको हे खाजगी पद्धतीने द्वारा विक्रीच्या मार्गे सिक्युरिटी इंटरेस्टवी अंमलबजावणी करतील.

जर विकी अन्वये मनेसंबधीत कोणतेही स्पष्टीकरण/गरज असल्यास बोलीटारांनी थी. अ**लिफ मोधानी (+**९१ १०/२२००९//) (+९१-९१५२२१९७५१), श्री. उदयकुमार शेट्टी (+९१ ९९२०३३९७७२), श्री. विजय सोनावणे (+९१ ९९८७४७४२९९) वेक्रीच्या तपशिलवार अटी व शर्तीसाठी कुपया कोटक महिंद्रा बँकेची वेबसाईट म्हणजेच www.kotak.com आणि/किंव https://kotakbank.in/ येथे पुरिवेलन्याः <u>https://www.kotak.com/en/bank-auctions.html</u> विकचा संदर्भ घ्यावा. स्थळ : मुंबई, दिनांक : ०३.०२.२४ प्राधिकृत अधिकारी, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई

(भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५

(५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१) ओ. ए. क्र. १८८ सन २०२३ नि.१३ ...अर्जदार

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड विरुध्द

वांद्रे (प.), मुंबई- ४०००५०.

मे. ॲटलस एक्स्पोर्टस् (पेपर डिव्हिजन) ...प्रतिवार्द

मे. ॲटलस एक्स्पोर्टस् (पेपर डिव्हिजन), फ्लॅट क्र. १०, ३रा मजला, सनराईज, प्रतिवादी २४७, वॉटरफिल्ड रोड, वांद्रे (प.), मुंबई- ४०००५०. क. १ प्रतिवादी श्री. महेंद्र मिरचंदानी, फ्लॅट क्र. १०, ३रा मजला, सनराईज, २४७, वॉटरफिल्ड रोड, वांद्रे (प.), मुंबई- ४०००५०.

आणि येथे सुध्दा: फ्लॅट क्र. ४०१ आणि ५०१, वाहेदना सीएचएसएल, होली फॅमिली हॉस्पिटल समोर, वांद्रे (प.), मुंबई- ४०००५०. श्री. स्रेश मिरचंदानी, फ्लॅट क्र. १०, ३रा मजला, सनराईज, २४७, वॉटरफिल्ड रोड,

आणि येथे सुध्दा: फ्लॅट क्र. ४०१ आणि ५०१, वाहेदना सीएचएसएल, होली फॅमिली हॉस्पिटल समोर, वांद्रे (प.), मुंबई- ४०००५०. आणि येथे सुध्दा: आर्चिड बिल्डिंग, २रा मजला २री हसनाबाद लेन, सेंट फ्रान्सिस ॲव्हेन्यू, एस. व्ही. रोड, सांताक्रुझ (प.), मुंबई- ४०००५४.

प्रतिवादी मे. एएम पेपर्स प्रायव्हेट लिमिटेस, फ्लॅट क्र. १०, ३रा मजला, सनराईज, २४७, वॉटरफिल्ड रोड, वांद्रे (प.), मुंबई- ४०००५०.

ज्याअर्थी, ओए/१८८/२०२३ हा सन्माननीय पिठासीन अधिकारी/प्रबंधकांसमोर ०६/१२/२०२३ रोजी सुचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २१,८०,५८,४२६/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. ज्याअर्थी माधारण स्वरूपात समन्मची बजावणी परिणामकारक होऊ शकली नाही आणि ज्याअर्थी

सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे दुय्यम बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात ये

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि

मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे: (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि

तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त

विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या

खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला १९/०२/२०२४ <mark>रोजी दु. १२.०० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर

केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल ाझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर २**५ जानेवारी, २०२४** रोजी दिले



कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई

सही/-

बैंक ऑफ इंडिया BO ॲसेट रिकव्हरी विभाग, मुंबई उत्तर विभाग,

पत्ता : बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, २ रा मजला, नटराज मार्केटसमोर, एस. व्ही. रोड., मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६४. द. क्र. ०२२-२८८२८०८०/०७९२, मोबा: ७०१२९६०९५४/९६८९७४३१७३, ई-मेल : Assetrecovery.MNZ@bankofindia.co.in

	बँक ऑफ इंडिया, मुंबई उत्तर विभाग द्वारे मिळकतींचा ई-लिलाव, ई-लिलावाची तारीख २१.०२.२०२४					
अ.	शाखेचे नाव आणि	कर्जदारांचा तपशील	मिळकत आयडी आणि मिळकतीचे	राखीव किंमत/		
क्र.	फोन नंबर	***	ठिकाण (पूर्ण पत्ता)	इअर (रु. लाखात)		
8	दांडा (खार) (DandaKhar.MumbaiNorth @bankofindia.co.in) मोबा. ७३०३२९४९९९	खाते – मे. स्टॅश क्रिएशन प्रा. लि. थकबाकी रु. ६९.६८ लाख + न लावलेले व्याज + इतर अनुषंगिक प्रभार बोली खाते क्र. – ००५६९०२००००००३३ आयएफएससी कोड – बीकेआयडी०००००५६	गाळा क्र. १४, तळ मजला, बिल्डिंग क्र. ३, जय विजय इंडस्ट्रियल इस्टेट, गाव बापने, एनएच ८, तालुका वसई, जिल्हा पालघर. क्षेत्र : ७०० ची.फ्. चटई क्षेत्र, श्री. हुझेफा तेलिया आणि सी. सिकता हुझेफा तेलिया यांच्या नावे. सीईआरएसएआय ॲसेट आयडी-२०००२८९७७१९१ मिळकत आयडी: बीकेआयडी००५६स्टेंस	४८.९८/५.००		

लिलाव विक्री प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह २१.०२.२०२४ रोजी स. ११.०० ते सायं ०५.०० दरम्यान वेबसाईट https://www.mstcecommerce.com/ auctionhome/ibapi/index.jsp मार्फत 'ऑनलाईन ई-लिलाव/बोली' ने करण्यात येईल. बोलीदार https://www.ibapi.in ला भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारांसाठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्युकेशनल व्हिडिओसह उपलब्ध आहेत. बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता

टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन पोर्टलवर नोंदणी करायची आहे

https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (दोन कामकाजाचे दिवस लागू शकतात).

टप्पा ३: बिडर ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चलान वापरून एनईएफटी/ट्रान्सफर वापरून फंडाचे ऑनलाईन/ऑफलाईन

टप्पा १ ते टप्पा ३: ई-लिलावाच्या तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि बोली मार्गदर्शनासाठी बोलीदार https://www.ibapi.in ला भेट

देऊ शकतात एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशील /संपर्क व्यक्ती तपशील

टोल फी क्र. : १८००१०३५३४२					
नाव	ई-मेल आयडी	लॅण्डलाईन क्र.	मोबाईल क्र.		
श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम	argha@mstcindia.co.in		०९२३१६९०२४९		
श्रीम. स्रबनी बराई, मॅनेजर	sbarai@mstcindia.co.in		०९०५१०७७८८६		
श्री. राकेश रंजन, एएम	rranjan@mstcindia.co.in		०९९१९७००२३३		
श्री. रितेश नाथ, डीएम	math@mstcindia.co.in		०९६६८५५१३९५		
श्री. बिष्णुपदा बारिक, एसएम (एफ ॲण्ड ए)	bbarik@mstcindia.co.in	२२८९-६०६४ (डी)	१८८६१०८८०		
श्री. सुरजित हेंब्राम डीएम (एफ ॲण्ड ए)	shembram@mstcindia.co.in		०९८८६८५५५६०		

इअर आणि केवायसी सादर करण्याची अंतिम तारीख २१.०२.२०२४ पर्यंत (वेबसाईट उपलब्धतेच्या अधीन)

पहिली बोली रु. २५०००/- द्वारे राखीव किंमतीच्या वरील असणे आवश्यक आहे. बोली वाढविण्याची रक्कम रु. २५०००/- च्या पटीत राहील.

इच्छुक खरेदीदार १४.०२.२०२४ रोजी स. ११.०० ते दु. ०३.०० दरम्यान मिळकतीचे निरिक्षण करू शकतात. मिळकत ''जे आहे जेथे आहे'' आणि जे आहे जसे आहे'' ''जे काहि आहे तेथे आहे'' अटीवर'' विकण्यात येईल.

सर्व मिळकती प्रत्यक्ष कब्जात आहेत.

इअर, समाविष्ट बोली रकमेच्या २५% रक्कम बोली यशस्वी झाल्यानंतर १ (एक) दिवसात आणि उर्वरित रक्कम १५ दिवसांत जमा करायची आहे.

खार दांडा शाखा- चित्रकार धुरंदर मार्ग, १ला रस्ता, खार, मुंबई- ४०००५२. संभाव्य बोलीदारांना बँकेकडील हक्क विलेखांच्या प्रतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्याचा आणि आद्यतन भार प्रमाणपत्र आणि इतर महसूल/पालिका नोंदी तपासण्याचा व मिळकतीवरील हक्क आणि भारांबाबत खात्री करण्यासाठी काळजीपूर्वक पाहणी करण्याचा सल्ला देण्यात येतो.

एकदा बोली लावली की ती रह केली जाणार नाही किंवा मागे घेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युजर आयडीवरून केलेल्या सर्व बोली ह्या त्यांनीच केल्याचे गृहीत धरले जाईल.

बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे व त्यांना त्या समजल्याचे गृहीत धरले जाईल आणि ते त्यास बांधील राहील १०. विक्री सरफैसी ॲक्ट, रुल्स २००२ मधील विहित अटी, त्याअंतर्गत वेळोवेळी सुधारलेले नियम आणि उपरोक्त शर्तींच्या आधीन तसेच कोणत्याही न्यायालय/न्यायाधिकारणासमोग

प्रलंबित असलेल्या तंटे/वादांच्या अधीन देखील असेल १९. बोलीदार त्यांच्या पसंतीच्या जागेतून बोली लावण्यासाठी ई-लिलावात सहभागी होऊ शकतात/इंटरनेट जोडणीची सुनिश्चिती बोलीदारांनी स्वत: करावी. इंटरनेट कनेक्टिव्हीटी,

नेटवर्क समस्या, सिस्टीम्स क्रॅश डाऊन, पॉवर फेल्युअर इ. साठी बॅंक/सेवा पुरवठादार जबाबदार नसतील. १२. अयशस्वी बोलीदारांना त्यांच्या बोली रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. पुढे या प्रक्रियेमध्ये बोली रकमेवर किंवा बोलीदारांनी प्रदान केलेल्या अन्य कोणत्याही रकमेवर वाद

विवाद झाले तर व्याज दिले जाणार नाही. १३. प्राधिकृत अधिकाऱ्यांना कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कारण न देता किंवा पूर्व सूचनेशिवाय विक्री तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे/ विक्रीच्या कोणत्याही अटी

आणि शर्ती सुधारण्याचे सर्वस्वी हक आणि निर्देश राहतील १४. खरेदीदाराने मुद्रांक शुल्क प्रभारासह विक्री प्रमाणपत्र/नोंदणी/प्रभार, शासनाला देय सर्व सांविधिक थकबाकी, कर आणि दर आणि मिळकतीशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील

देणी भरायची आहेत.

१५. खरेदीदाराने अन्य सांविधिक थकबाकी, नोंदणी प्रभार, मुद्रांक शुल्क इ. सह जेथे लागु आहे तेथे टीडीएस भरायचा आहे.

१६. विक्री प्रमाणपत्र फक्त यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल. १७. सदर सूचना ही कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सुध्दा लागू आहे.

ठिकाणः मुंबई

दिनांक : ०३.०२.२०२४ प्राधिकृत अधिकारी

कर्जदार आणि हमीदारांसाठी विक्री सूचना

महोदय/महोदया, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजुर केलेल्या कर्जाच्या संबंधात व्याज आणि खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकान्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ही प्रदान करावी, कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चोसह तुमच्याकडून वसूल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकार रोकड करतील त्या विक्री रकमेतून वजा केले जातील आणि विक्री किंमतीपैकी उर्वरित रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे. ठिकाण : मंबई प्राधिकृत अधिकारी

वसुली अधिकारी कार्यालय - ।/॥

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) पहिला मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३ RR NO. 149 OF 2023

।।यकर कायदा १९६१ च्या दुसऱ्या अनुसूचीच्या नियम ४८ अन्वये स्थावर मालमत्तेच्य जडणघडणीचे वॉरंट. कर्ज व दिवाळखोरी अधिनियम १९९३ च्या वसुलीसह वाचा बँक ऑफ बडौदा

श्री. निवृत्ती दिनकर बोरस्ते व इतर

सिडी–१ श्री. निवृत्ती दिनकर बोरस्ते सिडी–२ श्री. सुनिल कचरू बोरस्ते सिडी-३ श्री. राजाराम सिताराम थेटे सिडी-४ श्री. दिलीप रंगनाथ बोरस्ते

राहणारः मु.पोस्ट हात्नोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक-४२२२०३ सिडी-५ श्री. संपत मोतीराम बोरस्ते राहणारः संपत मोतीराम बोरस्ते राहणारः मु.पोस्ट हातनोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक-४२२२०३

तुम्ही सीडी रक्कम रू. ४६,९७,५३८/- (अक्षरी रू. शेहचाळीस लाख सत्यात्रव हजा पाचर्रे अडोतीस फक्त) भरण्यात अयशस्वी झाला आहात. O.A.No.1460 of 2016 कज वसली न्यायाधिकरण मंबई (डीआरटी ३) मध्ये पीठासीन अधिकाऱ्याने 22/08/2023 रोजी काढलेल्या 2023 च्या वसुली प्रमाणपत्र नं. 149 च्या संदर्भात व्याज आणि खर्चासह.

तुम्हाला याद्वारे पुढील आदेशापर्यंत, हस्तांतरित करणे, वेगळे करणे, तृतीय पक्षाचे स्वारस्य निर्माण करणे, ताब्यात घेणे, खाली नमूद केलेल्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारे शुल्क आकारणे किंवा व्यवहार करणे आणि सर्व व्यक्तींना कोणताही लाभ घेण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्यांना प्रतिबंधित केले आहे. अशा हस्तांतरण, अलिप्तता, ताबा किंवा

मालमत्तेचे वर्णन सर्वेहं नं. १३१(पीटी), १३३(पीटी), १३६, १३७ (पीटी) व १४९(पीटी) हातनोरे गाव, ता.दिंडोरी, जि.नाशिक वेथील मालमत्तेचा सर्वे भाग व पार्सल. माझे सही व ऋणवसुली कार्यालयाच्या शिक्क्यानिशी दिली असे दि. १०/०१/२०२४

नोंदणीकृत कार्यालय: एडेलवाईस हाऊस, ऑफ सीएसटी रोड, कलिना, मुंबई - ४०००९८,

+९१ २२ ४१८३०६००.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी) (परिशिष्ट ४-नियम ८(१))

म्हणून काम करत असलेले एडलवाईस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत

अधिकारी असणाऱ्या निम्नस्वाक्षरी यांनी प्रतिभूती आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि

प्रतिभूत हित अमलबाजावणी कायदा, २००२ ((यापुढे ''अधिनियम'' म्हणून संदर्भित) अंतर्गत

आणि प्रतिभृत हित (अंमलबजावणी) अधिनियम, २००२ च्या नियम ३ सहवाचित सरफेसी

कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत त्यांना प्रदत्त अधिकाराचा वापर करून

कर्जदार- मेसर्स सुमेर कॉर्पोरेशन, जामीनदार - रमेश सुमरमल शहा, आणि राहुल रमेश शाह आणि

गहाणखत - रमेश सुमरमल शाह आणि राहुल रमेश शहा आणि हमीदार, रमेश सुरेशलाल शहा,

सुमेरलाल एच . शाह एचयुएफ आणि प्रकाशकुमारी पृथ्वीराज बाफना (दायित्वातून मुक्त) यांना

मागणी सूचनेमध्ये नमूद केलेली ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी अनुसार देय एकूण रक्कम

रु.५३,३२,९७,६५७/- (रुपये त्रेपन्ने कोटी बत्तीस लाख सत्याण्णव हजार सहाशे सत्तावन्न)

आणि संविदात्मक दराने पुढील व्याज, शुल्क आणि त्यावरील खर्च, सदर सूचना प्राप्त झाल्याच्या

तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करण्यासाठी ०५ नोव्हेंबर २०१९ दिनांकीत मागणी सूचना

कर्जदार/गहाणकार/जमीनदार दि. ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी अनुसार रु.५३,३२,९७,६५७/-

(रुपये त्रेपन्ने कोटी बत्तीस लाख सत्याण्णव हजार सहाशे सत्तावन्न) रक्कम परत करण्यात

अयशस्वी ठरल्याने, याद्वारे कर्जदार/गहाणकार/ जामीनदार आणि सामान्यत: जनतेला नोटीस

दिली जाते की. निमक्स्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या प्रतिभत/स्थावर मालमत्तेचा प्रतिभत

हित (अंमलबजावणी) कायद्य २००२ च्या नियम ८ सह वाचलेले कलम १३ च्या उपकलम (४)

अंतर्गत त्याला प्राप्त अधिकारांचा वापर करून २९ जानेवारी २०२४ तारखेला प्रत्यक्ष ताबा

कर्जदार/गहाणदार/जामीनदार विशेषतः आणि सामान्यतः जनता, याद्वारे मालमत्तेचा व्यवहार न

करण्याची ताकीद देण्यात आली आहे आणि मालमत्तेशी कोणताही व्यवहार केल्यास तो व्यवहार

ईएआरसी च्या ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी अनुसार देय रक्कम रु. ५३,३२,९७,६५७/ – (रुपये

त्रेपन्ने कोटी बत्तीस लाख सत्याण्णव हजार सहाशे सत्तावन्न) आणि संविदात्मक दराने पुढील

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या

उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/गहाणदार/जामीनदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

चौथ्या मजल्यावरील १९४ चौरस मीटर (चटई क्षेत्र) असलेल्या फ्लॅट क्रमांक १,२,३ आणि

४ (आता फ्लॅट क्रमांक ४०१ म्हणून ओळखले जाते) या निवासी जागेवरील के.एम.च्या

मुन्शी मार्ग जंक्शन आणि पंडिता रमाबाई रोड, भवन कॉलेज समोर, चौपाटी, मुंबई-४००

००७ असलेली "समर हाइटस" म्हणून ओळखली जाणारी इमारत. कॅडस्ट्रल सर्व्हे

१/१५२८ आणि २/१५२८ गिरगाव विभाग, मुंबई एकत्रितपणे सर्व फर्निचर, फिक्स्चर

फिटिंग्ज आणि सर्व प्लांट, कुंपण, कुंपण मार्ग, मलनिस्सारण, नाले, पाणी, जलकुंभ,

स्वातंत्र्य, विशेषाधिकार, स्विधा आणि उपरोक्त जिमनी किंवा त्याचा कोणताही भाग

ज्यांच्याशी संबंधित असेल किंवा कोणत्याही प्रकारे संबंधित असेल किंवा सामान्यतः धारण

केलेल्या, ताब्यात घेतलेल्या, त्यासोबत उपभोगल्या जाणाऱ्या किंवा संबंधित असतील

किंवा संबंधित असतील. किंवा त्याचा कोणताही भाग सध्या अस्तित्वात असलेल्या किंवा

भविष्यातील असो किंवा त्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही प्रकारे; आणि सर्व इस्टेट,

हक, अधिकार, हित, मालमत्तेचा दावा आणि मागणी आणि सुमेरमल एच. शाह एचयूएफचे

जे काही आहे त्या वर्णनात वरील वर्णनाच्या सर्व गुणधर्मांचा समावेश असेल मग तो सध्या

अस्तित्वात आहे, बांधलेला आहे किंवा यापुढे सुमरमल एच शाह एचयूएफचे सर्व हक,

चौथ्या मजल्यावरील १९४ चौरस मीटर (चटई क्षेत्र) असलेल्या फ्लॅट क्रमांक ५,६,७ आणि

८ (आता फ्लॅट क्रमांक ४०२ म्हणून ओळखले जाते) के.एम.च्या मुन्शी मार्ग जंक्शन आणि

पंडिता रमाबाई रोड, भवन कॉलेज समोर, चौपाटी, मुंबई-४०० ००७ असलेली ''समर

हाइट्स" म्हणून ओळखली जाणारी इमारत. कॅडस्ट्रल सर्व्हे १/१५२८ आणि २/१५२८

गिरगाव विभाग, मुंबई एकत्रितपणे सर्व फर्निचर, फिक्स्चर, फिटिंग्ज आणि सर्व प्लांट,

कुंपण, कुंपण मार्ग, मलनिस्सारण, नाले, पाणी, जलकुंभ, स्वातंत्र्य, विशेषाधिकार, सुविधा

आणि उपरोक्त जिमनी किंवा त्याचा कोणताही भाग ज्यांच्याशी संबंधित असेल किंवा

कोणत्याही प्रकारे संबंधित असेल किंवा सामान्यतः धारण केलेल्या, ताब्यात घेतलेल्या,

त्यासोबत उपभोगल्या जाणाऱ्या किंवा संबंधित असतील किंवा संबंधित असतील. किंवा त्याचा कोणताही भाग सध्या अस्तित्वात असलेल्या किंवा भविष्यातील असो किंवा त्यार्श

संबंधित असलेल्या कोणत्याही प्रकारे; आणि सर्व इस्टेट, हक्क, अधिकार, हित, मालमत्तेचा दावा आणि मागणी आणि सुमेरमल एच. शाह एचयूएफचे जे काही आहे त्या

वर्णनात वरील वर्णनाच्या सर्व गुणधर्मांचा समावेश असेल मग तो सध्या अस्तित्वात आहे,

बांधलेला आहे किंवा यापढे मिळवलेला वरील या निवासी जागेवरील रमेश समरमल एच

पाधिकत अधिकारी

एडलवाईस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

(ईएआरसी ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम करत आहे - एससी ३९१)

व्याज, शुल्क आणि त्यावरील खर्चासाठी अधीन राहील.

शीर्षक आणि हित मिळवलेला आहे.

घेतला आहे.

याअर्थी, ईएआरसी टस्ट एससी १६ (यापुढे ''ईएआरसी'' म्हणून संदर्भित) साठी विश्वस्त

एडेलवाईस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड.

सही/- (रत्नेश कुमार) वसुली अधिकारी-II कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

Edelweiss

पश्चिम रेल्वे

पॅथोलोजिक लॅबोरेटरीच्या

वरिष्ठ डीएमओ (पॅथ), जगजीवन राम हॉस्पिटल (जेआरएच), मुंबई सेंट्रल, मुंबई, पश्चिम रेल्वे गागवित आहे. **निविदा सूचना क्र.: डब्ल्यू**-एचक्यू०जेआरएच(डब्ल्यू१एमसी)/७३/२०२२ संगणक क. २८७३७४, कामाचे नाव: विशेष तपासा साठी पॅथोलोजिक लॅबोरिटरीज च्या यादी तयार करणे- जेआरएच/एमएमसीटी सादर करण्यासाठी तारीख आणि वेळ २१.०२.२०२४ रोजी, ११.०० वा. पर्यंत. उघडण्याचे तारीख आणि वेळ: २१.०२.२०२४ रोजी ११.३० वा. ईओआयच्या तपशील आणि तिचा दस्तावेज वेबसाईट www.wr.indianrai way.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक पक्षकारांनी सीलबंद लिफाफा मध्ये वर नमूद पत्त्यावर त्यांचे प्रस्ताव सादर करू शकता.

The spirit of Mumbai is now 95 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

सध्याच्या कालबाह्य पारंपरिक वीज मीटर्स च्या बदली करणे.

मध्य रेल्वे

भारताचा राष्ट्रपती साठी आणि च्या वतीने नामांकि कंत्राटदारांकडन वेबसाईट www.ireps.gov.ir मार्फत खुली ई-निविदा मागवित आहे. अनु. क्र. १: कामाचे नावः मुंबई विभागात वीज कनेक्शन साठी स्थानके / प्लॅफॉमर्स वर परविलेले तात्परता कनेक्शन्स आणि अभियांत्रिकी कंत्राटदार आणि स्टॉल्स, एटीएमस च्या इलेक्टॉनिकी प्रिपेड वीज मीटर्स लावून सध्याच्या कालबाह्य पारंपरिक वीज मीटर्सच्या बदली करणे. निविदा सूचना क्र. १०६/ २०२३ (बीबी.एलजी.डब्ल्यू.सीएसएमटी २०२३.२७) कामाचे अंदाजे खर्चः १,५६,२७,६१७/- बोली सुरक्षाः रु. २,२८,१००/- वैधताः ६० दिवसे. पूर्तता कालावधीः ०६ महिने (सी) सूचनाः १. उपरोक्त निविदेचा निविदा समाप्ती तारीख आणि वेळ २९.०२.२०२४ रोजी १३.०० वा. पर्यंत आणि १३.०० वा. नंतर उघडण्यात येईल. २. संभाव्य बोलीदारांना निविदेच्या संपूर्ण तपशील आणि शुद्धिपत्रक, काही असल्यास साठी वेबसाईट www.ireps.gov.in ला भेट देण्याची विनंती आहे निविदाकारांनी फक्त वेसबाई

www.ireps.gov.in मार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वरील ई-निविदा मध्ये भाग घेवू शकता आणि ई-लिलाव सापेक्ष हाती दिलेली प्रस्ताव सादर करण्यास परवानगी नाही, हाती दिलेली प्रस्ताव, जर सादर केल्यास, उघडल्या जाणार नाही किंवा विचारात घेतला जाणार नाही. ४. पुढील चौकशी साठी, वरिष्ट विभागीय विद्युत अभियंता (सर्वसाधारण सेवा), ॲनेक्स इमारत, १ला मजला, मध्य रेल्वे, मुंबई छशिमट यांच्याशी संपर्क साधावा. ५. सदर निविदा सार्वजनिक प्रापण घोरणा आदेश २०२७ दिनांकित १५.०६.२०१७ ला अनुसरून आहे. खुली ई-निविदा सूचना क्र. १०६/२०२३, ३०.०१.२०२४ **870** टिकिटांसाठी युटीएस ॲप डाऊनलोड कर

 $T\Lambda T\Lambda$

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणी कार्यालय : ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३. सीआयएन क्र. यु६७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२ संपर्क क्र. (०२२) ६१८२७४१४,

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

(सिक्यरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या कलम ८(१)सहवाचता जोडपत्र IV ला अनुसरून)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खालील नमूद कर्जदार आणि सह–कर्जदारांना सदर सचनेत नमद रकमेचे प्रदान सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत करण्याकरिता १६.०६.२०२२ रोजीची मागणी सचना जारी केली होती. कर्जदार यांनी रकमेचा भरणा करण्यात कसर केली असल्याने याद्वारे विशेषत: कर्जदार आणि सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, १२.१०.२०२३ रोजीस कोर्ट कमिशनर, वकील अपराजीता रत्नाकर कुल्ठे यांनी सदर ॲक्टच्या त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून मुख्य न्यायिक दंडाधिकारी, ठाणे च्या आदेशाप्रमाणे याखालील नमुद वर्णन मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे आणि निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकाऱ्यांना २९.०१.२०२४ रोजी सुपुर्द केला.तारण मत्ताच्या विमोचनाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतदीअन्वये सदर कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

विशेषत: कर्जदार आणि सामान्य जनतेला इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या खालील उल्लेखित रक्कम च्यासह १६.०६.२०२२ पासून त्यावरील व्याज आणि दंडात्मक व्याज, प्रभार, खर्च इ. रकमेच्या अधीन असतील

कर्ज खाते क्र. १०४७४३५५/टीसीएचआयएन२९६०००१०००६२५५१

कर्जदार/कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधीचे नाव: सौ. निर्मली सुरेन बुरागोहन व रियान राज मागणी सूचनेची रक्कम आणि तारीख: १६.०६.२०२२ रोजीस रु. ४०२६९३७/ - (रुपये चाळीस लाख सब्बीस हजार नऊशे सदतीस मात्र)

प्रत्यक्ष कब्जाची तारीख: २९.०१.२०२४

तारण मत्ता/स्थावर मिळकर्तांचे वर्णन:- मोहन विलोज, फेज १, भोसले नगर, शिरगाव, ठाणे-

महाराष्ट्र-४२१५०३ अशा ज्ञात स्कीम बांधकामामधील डी विंग मोजमापीत ३२.२६ चौ मी चटई तिसर मजला, फ्लॅट क्र. ३०३.

ठिकाण: मुंबई

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करित

जट्टाशंकर इंडस्ट्रीज लिमिटेड

सी आय एने : एल १७११०एम एच १९८८ पीएलसी०४८४५१ नोंदणी कार्यालय: ११, परसरामपुरिया, फिल्मसिटी रोड, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३, दूरध्वनी क्रमांक: २८४१४२६२ / ६५ ईमेल: jattashankarind@yahoo.com वेबसाइट: www.jsil.in

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ-विज्युअल मीन

(ओएव्हीएम) द्वारे होणार्या विशेष सर्वसाधारण सभेसंबंधीत माहिती यादारे सचना देण्यात येत आहे की **जटटाशंकर इंडस्टीज लिमिटेड** (''कंपनी'') च्या भागधारकांचे विशेष सर्वसाधारण सभा ("इजीएम") एका सामायिक ठिकाणी सभासदांचे उपस्थिती शिवाय इजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवहार पार पाडण्यासाठी व्हिडीओ

कॉन्फरेन्सिंग ''व्हिसी''/अद्र ऑडिओ विज्यूअल मीन्स (''ओएव्हीएम'') मार्फत २८

फेबुवारी, २०२४ रोजी, स. ११.३० वा. घेण्यात येईल. कंपनी कायदा, २०२३ ("अधिनियम) आणि त्या अंतर्गत सुरू केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ("लिस्टिंग रेग्युलेशन्स'') च्या सर्व लागू तरतुदींनुसार कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') सामान्य परिपत्रक क्रमांक १४ /२० तारीख ०८ एप्रिल २०२० . १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०. २०/२०२० दिनांक मे २०२० . २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ ५ मे २०२२ चे ०२/२०२२ ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि सेबीचे परिपत्रक सेबी /एच ओ /सी एफ डी /सी एमडी २ /सी आय आर /पी / २०२२ /६२ दिनांक १३ मे, २०२० द्वारे रम सी ए आणि सेबी ने इतर लागू परिपत्रके (येथे थेट ''परिपत्रक'' म्हणून संदर्भित), कंपनीची एजीएम व्हीसी /ओ एव्हीएमद्वारे आयोजित केली जाईल.

वरील परिपत्रक पालन करून, ईजीएमच्या सूचना त्या भागधारकांना दिनांक २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्ट्स (डीपीज) वर नोंदणीकृत आहेत अशा पाठविल्या आहेत

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगच्या सूचना

- १. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि इतर लागू तरतुदींच्या अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासक) नियम, २०१४ मधील नियम २० आणि विनियम विनियम ४४ सह वाचले जावे. ईजीएम प्रस्तावित केलेल्या ठराव प्राप्त करण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून देणे कंपनीला आहे. नॅशनल डिपॉझिटरी रिलिसेस लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे सदस्यांना व्यावसायिक सुविधा प्रदान केली जाईल.
- ्दूरस्थ ई-मतदान कालावधी रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४) रोजी सकाळी ०९.०० सुरू होईल ते शुक्रवार, मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता सुरू होईल. दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेच्या पुढे ई-वोटिंगला परवानगी दिली जाणार नाही. सभेला उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते ईजीएममध्ये मतदान करू शकतील.
- ३. लॉगिन आयडीचे तपशील आणि रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग सुविधेसाठी पासवर्ड तयार करण्याची किंवा प्राप्त करण्याची प्रक्रिया यासह माहिती आणि सूचना या एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेचा भाग आहेत.
- ४. रिमोट ई-व्होटिंगसाठी सदस्यांची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख दिनांक २१ फेब्रुवारी, २०२४ आहे. कट-ऑफ तारखेला म्हणजेच दिनांक २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये लाभार्थी मालक म्हणून नोंद केलेली व्यक्ती, एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि मतदानाची सुविधा मिळण्याचा हक्क आहे.
- ्दूरस्थपणे किंवा एजीएम दरम्यान सहभाग आणि मतदान करण्याची पद्धतडीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या शेअरधारकांसाठी आणि ज्या भागधारकांनी त्यांचा ई-मेल नोंदणीकृत केलेला नाही त्यांच्यासाठी ईजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केले आहे.
- कंपनीने ईजीएमची सूचना ईमेलद्वारे पाठवल्यानंतर आणि कट–ऑफ तारखेनुसार समभाग धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेतलेल्या आणि कंपनीचे सदस्य बनलेल्या कोणत्याही भागधारकांना प्रक्रियेसाठी एजीएमची सूचना पाहण्याची विनंती केली जाते. मतदानासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी स्वीकारला जाईल.
- ७. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सदस्य देखील व्ही सी /ओ ए व्ही एम द्वारे मीटिंगमध्ये उपस्थित राहू शकतात किंवा भाग घेऊ शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता: ०२२ ४८८६ ७००० आणि ०२२ -२४९९ ७००० वर किंवा प्राजक्ता पावले यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा. इजीएमची सूचना कंपनीच्या evoting@nsdl.co.in वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल जिथे कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत, म्हणजेच, बीएसई लिमिटेड (बीएसई) (www.bseindia.in) येथे उपलब्ध होईल.

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणार्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल किंवा केवायसी तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांना त्यांच्या डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या डीमॅट खात्यात तपशील नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२ (१) च्या अनुषंगाने सोबतच्या सुचनेमध्ये संदर्भित केलेली सर्व कागदपत्रे आणि विधान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासणीसाठी उपलब्ध असेल. सदर कागदपत्रांच्या तपासणीसाठी सदस्यांना कंपनीला www.jsil.in वर लिहिण्याची विनंती केली

> जट्टाशंकर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशानुसार सही /-जट्टाशंकर पोद्दार

न्यु इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टिस्टेट शेड्यल्ड बँक) कॉर्पोरेट कार्यालय : न्यु इंडिया भवन, ए. व्ही. नागवेकर मार्ग,

शाह यांचे सर्व हक्क, शीर्षक आणि हित.

तारीख: २९ जानेवारी २०२४

ठिकाण: मुंबई

प्रभादेवी, मुंबई-४०००२५.

सार्वजनिक सांकेतिक कब्जा सूचना (नियम ८ (१) अंतर्गत)

सरफैसी ॲक्ट -२००२ (स्थावर मिळकतीकरिता) ऱ्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता **न्यु इंडिया को–ऑपरेटिव्ह बँक लि**. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्श ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३ (१२ तहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेरोजीस एक मागणी सूचना** जारी करून संबंधित कर्जदार, हमीदार आणि गहाणदार यांना प्रत्येक खात्यासमोर नमूद रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

तदुर रकमेची परतफेड करण्यात **कर्जदार** हे असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकार यांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतींचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २९.०१.२०२४ व ०१.०२.२०२४ रोजी घेतला. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **न्यु इंडिया को–ऑपरेटिव्ह बँक लि.** च्या थकबाकी रक्कम त्यासह व्याज आणि प्रभाराच्या भाराअधीन राहील.

अ. क्र.	खाते क्र. / शाखा / कर्जदार/ सह-कर्जदार/	गहाण मिळकतीचा तपशील / गहाणाचा प्रकार	मागणी सूचनेची तारीख आणि	मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कम
2	हमीदारांचे नाव		मागणी सूचनेची तारीख	
१	०१७१४०११००००२५० शांती नगर, मीरा रोड शाखा श्री. एहतेशाम (कर्जदार) श्री. सर्फराझ मुमताझ शेख (सह-कर्जदार) / श्री. साजीद मोहद वालीजान शेख (हमीदार)	श्री. एहतेशाम आणि श्री. सफंराझ मुमताझ शेख यांच्या मालकीचा व्हिलेज जुचंद्र तालुका वसई, जिल्हा पालघर – ४०१ २०८, सब्हें क. ३६३, ते ३६८ हिस्सा क्र. १, १ए, २, ३ए, ५ ते ८, सेक्टर १, रश्मी स्टार सिटी को -ऑप. हाऊ. सो. लि. च्या इमारत क्र. सी-७ ते सी-१३, तळमजल्यावरील फलंट क्र. सी-१०/००५ वरील समतुल्य गहाण प्रभार.	१५.१०.२०२३ २९.०१.२०२४	ह. १३,१३,७४७.५४ (रुपये तेरा लाख तेरा हजार सातशे सत्तेचाळीस आणि चोपन्न पैसे मात्र) सह ०१.१०.२०२३ पासून परिणामांसह मासिक आधारे चक्रवाढीने द.सा. ८.५०% दराने पुढील व्याज आणि सरळव्याज दराने द.सा. २% दराने दंडात्मक व्याज
२	०२५१४००८००००२१ नेरूळ शाखा श्रीमती शिल्पा चंद्रशेखर बनसोडे (कर्जदार) / श्रीमती शाहनाझ शमसाद खान (हमीदार)	श्रीमती शिल्पा चंद्रशेखर बनसोडे यांच्या मालकीच्या सेक्टर १४, कामोठे नोडे, ता. पनवेल, जि. रायगड ४१०२०६, प्लॉट क्र. १०८ आणि १०९, त्रिमूर्ती क्लासिक सीएचएसएस, तळमजल्यावरील मोजमापित १२३ चौ.फू. कापेँट म्हणजेच १३.७२ चौ.मी. बिल्ट अप एरिया असलेल्या दुकान क्र. ६ वरील समतुल्य गहाण प्रभार	०१.११.२०२३ ०१.०२.२०२४	ह. ११,९८,२४०.४२ (रुपये अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे चाळीस आणि बेचाळीस पैसे मात्र) सह १३.१०.२०२३ पास्त् परिणामांसह मासिक आधारे चक्रवाढीने द.सा. ११.००% दराने पुढील ल्याज आणि सरळ्याज दराने द.सा. २% दराने दंडात्मक व्याज
*	००८१४००८००००२५ नेरूळ शाखा श्रीमती शिल्पा चंद्रशेखर बनसोडे (कर्जदार) / श्री. आनंदराव शंकरराव भोसले (हमीदार)	श्रीमती शिल्पा चंद्रशेखर बनसोडे यांच्या मालकीचा सेक्टर १४, कामोठे नोडे, ता. पनवेल, जि. रागड ४१०२०६, प्लॉट क्र. १०८ आणि १०९, त्रिमूर्ती क्लासिक सीएचएसएस, तळमजल्यावरील मोजमापित १२३ ची.फू. कार्पेट म्हणजेच १३.७२ ची.मी. बिल्ट अप एरिया असलेल्या दुकान क्र. ६ वरील समतुल्य गहाण प्रमार	०१.११.२०२३	रु. ३,०३,१७७/- (रुपये तीन लाख तीन हजार एकशे सत्त्याहत्तर मात्र) सह २२.०८.२०२३ पासून परिणामांसह मासिक आधारे चक्रवाढीने द.सा. ९% दराने पुढील व्याज आणि सरळव्याज दराने द.सा. २% दराने दंडात्मक व्याज

दिनांक : ०३.०२.२०२४ ठिकाण: मुंबई

सहा. महाव्यवस्थापक आणि

प्राधिकृत अधिकारी

न्यु इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०२ .०२ .२०२४

व्यवस्थापकीय संचालक